

यशाचा मार्ग गाठणा-यांसाठी विचारधन



मला मोठं
व्हायचंय!

-डॉ. संतोष कामेरकर

मला मोठं व्हायचंय !

© डॉ. संतोष कामेरकर

एस. के. हाऊस, मित सोसायटी, शॉप नं.२

धोबी आळी, ठाणे (प) ४००६०१

भ्रमणध्वनी : ७३०३३४१४४४

ई-मेल : svk1970@gmail.com

वेबसाईट : www.santoshkamerkar.com

प्रथम आवृत्ती : २० ऑक्टोबर २००६

आठवी आवृत्ती : सप्टेंबर २०१६

प्रकाशक : आदर्श फाऊंडेशन, ठाणे

मो. ७३०३३४१४४५

मुखपृष्ठ : श्री. सचिन ओळतीकर

अक्षरजुळणी : श्रुती ग्राफिक्स

मूल्य : १००/

लेखक डॉ. संतोष कामेरकर यांचा परिचय

जन्म : १३ मार्च १९७१

सोशल मीडिया

www.santoshkamerkar.com

www.missionkamyabi.com

www.skhholidays.com

www.adarshpratishtan.org

www.trainersindia.com

twitter - santoshkamerkar

linkedin - santoshkamerkar

youtube - santoshkamerkar

[www.facebook.com / santoshkamerkar](http://www.facebook.com/santoshkamerkar)

www.mydiary.org/santoshkamerkar

व्यवसाय

- १) मिशन कामयाबी ट्रेनिंग अँड कन्सलटंसी सर्व्हिसेस
- २) एस. के. हॉलिडे होम्स (रिसॉर्ट)
- ३) एस. के. इंटरप्रायझेस
- अ) रिअल इस्टेट डेव्हलपमेंट ब) मीडिया आणि इव्हेंट्स

संस्था सहभाग / पुढाकार

- १) वैश्य सहकारी बँक लि., मुंबई - संचालक
- २) आदर्श प्रतिष्ठान - संस्थापक, अध्यक्ष
- ३) ट्रेनर्स असोसिएशन ऑफ इंडिया - संस्थापक
- ४) सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट - सहसचिव, कोकण विभाग
- ५) मराठी व्यावसायिक उद्योजक व्यापारी मित्रमंडळ
- ६) संकल्प फाउंडेशन व वैश्यवाणी समाज
- ७) संत्या एक प्रेरणादायी चळवळ

लेखकाचे मनोगत

मी आज जी प्रगती केली आहे त्यामध्ये प्रेरणादायी पुस्तके, प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व व सुविचारांचा खूप मोठा वाटा आहे. मला अनेक क्षेत्रात वावरताना याचा उपयोग होतो. म्हणूनच हे प्रेरणादायी पुस्तक संकलन, लेखन करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त चांगला सिध्दांत मांडणे हे सुविचारांचे गमक आहे. 'घागर में सागर' म्हणतात तसे, सर्व साहित्य सागरातील रहस्याचे थेंब एकत्र करून, हा विचारांचा अमृतकुभ भरला आहे. या अमृतकुभात अनेक थेंब साठविताना अनेक विचारवंतांच्या व संतांच्या ग्रंथाचा मागोवा घेतला आहे. या अमृतकुंभात कोणत्या ग्रंथातून कोणता थेंब घेतला आहे. हे सांगणे म्हणजे असंख्य फुलांतून मधाचे पोळ साठविणाऱ्या मधुमक्षिकेला कोणत्या फुलातील कोणता मधुकण आहे, असे विचारणे जसे अप्रस्तुत आणि निष्प्रयोजक ठरते, तशी माझी स्थिती आहे. तथापि 'धुणाक्षर न्यायाने' ज्या विचारवंताचे विचार या पुस्तकात अंतर्भूत झाले असतील, त्या सर्वांचा मी कृतज्ञ व ऋणी आहे.

यशस्वी होण्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न, तळमळ, धडपड, योग्य नियोजन व श्रम मनुष्याला यशस्वितेकडे घेऊन जातात. अर्थात एखादे ध्येय साध्य करायचे ठरविले की त्या ध्येयाच्या दृष्टीने सतत कार्यरत राहण्यासाठी कुठून तरी प्रेरणा लाभावी लागते अशी प्रेरणा आईवडील, भाऊ बहिण, मित्र परिवार देतीलच याची शाश्वती देता येत नाही, परंतु

प्रेरणादायी पुस्तक वारंवार वाचणे, त्यातील मुद्दे मनात ठसविणे यामुळे
ध्येय प्राप्तीसाठी लागणारे मनोबल वा जिद्द मिळण्यास उपयुक्त ठरतात.
अशा पुस्तकांचे जाणीवपूर्वक वाचन केल्यास मानसिक आरोग्य चांगले
रहाते म्हणूनच मी मला मोठं व्हायचंय, मला यशस्वी व्हायचंय, मला
श्रीमंत व्हायचंय, मिशन कामयाबी यासारख्या प्रेरणादायी पुस्तकांचे
लिखान करित असतो. आपल्यासारख्या वाचकांचा त्याला चांगला
प्रतिसाद मिळतो हे माझ्यासाठी गौरवास्पद आहे, त्याबद्दल लाख लाख
धन्यवाद !

आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा !

डॉ. संतोष कामेरकर

बिजनेस व लाईफ कोच

www.santoshkamerkar.com

८ वी आवृत्तीच्या निमित्ताने

मला मोठं व्हायचंय हया पुस्तकाची मागणी पहाता खरोखरच आज लोकांची मोठं व्हायची मानसिकता तयार झालेली दिसते .“ सहज पुस्तक चाळत असताना मी पुस्तकाची बरीच पाने कधी वाचली हे कळलंच नाही, मला वाटते हेच या पुस्तकाचे गिमीक आहे!“ असे उद्गार लोकमत ठाण्याचे तत्कालीन संपादक प्रफुल्ल फडके यांनी काढले.

“ मला मोठं व्हायचंच ! असं म्हणत दुसऱ्यांना मोठं करणारं व्यक्तिमत्त्व !“ असा जेव्हा माझा उल्लेख प्रसिध्द वर्तमानपत्रातून होतो तेव्हाच या पुस्तकाने किती लोकप्रियता मिळविली आहे हे दिसून येते.

मला मोठं व्हायचंय या पुस्तकाची २००६ ची पहिली आवृत्ती ३ महिन्यात संपली . त्यानंतर लागोपाठ ५ आवृत्ती काढाव्या लागल्या यावरूनच अशा पुस्तकांची किती नितांत गरज आहे.हे वाचकांच्या ध्यानात येईल.या पुस्तकांला उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल वाचकांचे मी आभारी आहे.

माझ्या पंचवीस वर्षातील मार्केटिंगचा व सामाजिक क्षेत्रातील अनुभव संकलन करून हे पुस्तक मी स्वतःच प्रकाशित करित आहे. उद्देश फक्त एकच, या पुस्तकाचा वाचक आपल्यातल्या दडलेल्या सुप्त शक्तींचा उपयोग करून असेल त्या परिस्थितीत यशाकडे उत्तुंग भरारी घेईल व म्हणेल

मला मोठं व्हायचंय !

डॉ. संतोष कामेरकर

अनुक्रमाणिका

| | | |
|-----|------------------------|-----|
| | प्रस्तावना | ० ९ |
| १ | दृष्टिकोन | १ १ |
| २ | महत्त्व जीवनमूल्यांचे | १ २ |
| ३ | बांधिलकी | १ ३ |
| ४ | प्रेरणा | १ ४ |
| ५ | साहस | १ ५ |
| ६ | सांघिकवृत्ती | १ ६ |
| ७ | नेतृत्व | १ ७ |
| ८ | समर्पण | १ ८ |
| ९ | संवेदनशीलता | १ ९ |
| १ ० | सृजनशीलता | २ ० |
| १ १ | विश्वास | २ १ |
| १ २ | चिकाटी व परिश्रम | २ २ |
| १ ३ | भीती व चिंता | २ ३ |
| १ ४ | यश - अपयश | २ ४ |
| १ ५ | विचारधन | २ ५ |
| १ ६ | मानसिक खच्चीकरण | २ ६ |
| १ ७ | भावनिक मदत | २ ७ |
| १ ८ | बचेंगे तो और भी लढेंगे | २ ८ |

अनुक्रमाणिका

| | | |
|----|----------------------------------|----|
| १९ | जबाबदाऱ्या घ्यायला पुढाकार घ्या. | २९ |
| २० | धाडसी वृत्ती निर्माण होण्यासाठी | ३० |
| २१ | मनाच्या शिस्तीवर यशाची भिस्त | ३१ |
| २२ | शिकाल तर टिकाल! | ३३ |
| २३ | उत्तम यशासाठी हवी कार्यकुशलता | ३५ |
| २४ | वेळेवर विजय मिळवा | ३६ |
| २५ | वेळेचा अपव्यय टाळा | ३७ |
| २६ | गुंतवणूक पर्यायावर लक्ष हवे | ३८ |
| २७ | जीवनाची ही लढाई फक्त लढ | ३९ |
| २८ | योग्य टीम वर्क हवे | ४१ |
| २९ | मनामध्ये भव्य दिव्य चित्र पहावे | ४२ |
| ३० | श्रम व जबाबदारी विभागणी करावी | ४४ |
| ३१ | व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे | ४५ |
| ३२ | पुढे चालत रहा | ४७ |
| ३३ | माझे ध्येय | ४८ |
| ३४ | मिशन कामयाबीचे उपक्रम | ४९ |

प्रस्तावना

डॉ. संतोष कामेरकर ही एक अशी व्यक्ती आहे, जी स्वप्नांना सत्याचे अधिष्ठान देते. दिर्घोद्योग, चिकाटी आणि जिद्द ही त्याची तीन आयुधे आहे. तीच त्यांना स्वप्नं सत्यात उतरविण्यात मदत करतात. 'मला मोठं व्हायचंय ! या संतोषच्या सातव्या आवृत्तीचे मी मनापासून स्वागत करते. हे पुस्तक वाचणाऱ्यांची महत्वाकांक्षा जागृत करेल आणि स्वप्नांच्या पूर्तीसाठी मदतही करेल. असा मला ठाम विश्वास आहे. साऱ्यांनी मोठे व्हावे, पण माणूस म्हणून असे वाटणाऱ्या संतोषला माझे उदंड प्रेम.

मला मोठं व्हायचंय ! असं म्हणत डॉ. संतोष कामेरकर आज सर्वार्थाने श्रीमंत झाला आहे. वाचकांनाही हे पुस्तक मोठं होण्याची प्रेरणा देईल

सुंदर समाजाच्या निर्मितीसाठी संतोष तू हे पुस्तक निर्मिलेस मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्या भावी वाटचालीसाठी तुझ्या माईचे अनेक आशीर्वाद व शुभेच्छा !

डॉ. विजया वाड
जेष्ठ साहित्यिका

हे पुस्तक कोणासाठी

ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचे आहे.

खूप मोठं व्हायचं आहे, ज्यांना एकांतातही एखादा योग्य मित्र सोबतीला हवा आहे ?

आयुष्याला समृद्ध करणारा विचार-खजिना हवा आहे.

आनंद व प्रेरणा देणारा साथीदार हवा असणाऱ्यांसाठी हे प्रेरणादायी पुस्तक

सुख-दुःख, राग-लोभ यांच्याशी जवळचं नात असणाऱ्या आपल्या प्रिय माणसाला हे पुस्तक भेट द्या व आनंद मिळवा.

या पुस्तकाच्या मार्गदर्शनाने तुम्ही अमाप संपत्ती, सुख, समाधान आणि मानसिक शांती मिळवू शकता.

दृष्टिकोन

प्याला अर्धा भरलेला म्हणावा
की अर्धा रिकामा,
हे ठरवेल आपला दृष्टिकोन

आपल्या प्रत्येकामध्ये असणारा पण दाखवताना न येणारा असतो तो दृष्टिकोन एकाच घटनेमध्ये प्रत्येकाचा तो वेगळा असू शकतो व प्रत्येकाला फक्त आपलाच बरोबर वाटत असतो. न दिसणारा पण अतिशय प्रभावी असणारा दृष्टिकोन हे व्यक्तिसापेक्षा आश्चर्य असते. तो बदलावा असे प्रत्येकाला वाटत असते पण फक्त दुसऱ्याने अशी त्यामागची अघोषित भावना असते.

जीवनात दृष्टिकोन बरोबर वा चूक असणे व्यक्तीच्या यशापयशाने ठरते कारण अनेकदा यशामुळे चुकीचा दृष्टिकोनही बरोबर असल्यासारखे वाटते. तो बदलावा परिस्थितीनुसार त्यात लवचीकता असावी असे सगळे म्हणतात पण कसे, ते कोणालाच कळत नाही. परंतु एक नक्की की दृष्टिकोनातील ठामपणा आपल्याला सतत प्रेरणा देणारा असावा. विशिष्ट दृष्टिकोन आपल्या प्रगतीमध्ये अडथळा ठरत असेल तर तो निःसंकोच बदलावा हे उत्तम.

महत्त्व

जीवनमूल्यांचे

मी दारु विकणार नाही.

जास्त नफा कमविण्यासाठी

ग्राहकांची फसवणूक करणार नाही

ही माझी काही मूल्य आहेत

आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो तो आपण जपत असलेल्या जीवनमूल्यांमुळे. ती आपल्याला मिळतात कौटुंबिक वारशातून व संस्कारातून मूल्यांशी तडजोड करून मिळालेले यश नेहमीच अल्पकाळ टिकणारे असते तर मूल्यांवर विश्वास ठेवून केलेले प्रयत्न कायमस्वरूपी यश देतात.

आजच्या काळात मूल्यांवर विश्वास ठेवून प्रगती करणे केवळ अशक्य आहे असे कोणाला वाटणे साहजिक आहे पण आजही मूल्यांवर अढळ विश्वास ठेवून आपले उद्दिष्ट साध्य करणारी अनेक उदाहरणे आहेत.

मूल्यांची जपणूक करण्यासाठी प्रयत्नपूर्वक काही गुणांचा, मानवी वैशिष्ट्यांचा जाणीवपूर्वक विकास करावा लागतो. यातील काही गुण निसर्गदत्त असतात तर काही प्रयत्न करून मिळवावे लागतात. या गुणांची गरज समाजातील प्रत्येकाला सारख्याच प्रमाणात असते. फक्त ही गरज प्रत्येकजण कशी पूर्ण करतो व मूल्यांचे जतन आपल्या कुवतीनुसार कसे करतो ते महत्त्वाचे .

बांधिलकी

प्रत्येकाची बांधिलकी असावी
स्वतःशी, समाजाशी
राष्ट्राशी व विश्वाशी

मानवी मूल्यांचा मागोवा घेताना वा त्यांचा स्वीकार करताना आपली वैचारिक भूमिका लागले. ती तशी बनण्यात वा बनविण्यात अनेक गुणवैशिष्ट्यांचा सहभाग असतो. आपण स्वीकारलेल्या भूमिकेशी प्रामाणिक राहणे म्हणजे बांधिलकी हा गुण बाहेरून चिकटवता येत नाही कारण तो जन्मदत्त असतो. त्याचा विकास करण्यात मोलाचा वाटा असतो संस्कारांचा व अनुभवांचा.

करत असलेल्या कामशी जेव्हा आपण बांधील असतो तेव्हा विचार, कृती व परिणाम यांच्यात एक सुंदर समन्वय आपोआप घडतो. एकाद्या गोष्टीशी बांधील राहणे म्हणजे त्यामागच्या कार्यकारणभावाची सतत जाणीव असणे. प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत स्वतःशी प्रामाणिकपणे बांधील राहत नाही तोपर्यंत इतर कोणत्याही गोष्टीची बांधिलकी स्वीकारू शकत नाही. बांधिलकीचा आविष्कार व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही तर तो समाजाशीही अलगदपणे जोडला जातो. आपण या समाजाचे व देशाचे एक जबाबदार घटक आहोत व त्याप्रत आपलेही काही उत्तरदायित्व आहे याचे भान प्रत्येकाने बाळगणे आवश्यक असते.

प्रेरणा

कोणत्याही परिस्थितीत प्रेरणा
कायम असेल
तर यश नक्की मिळू शकते.

आपल्या प्रत्येकाच्या जीवनाला मूल्यांची बैठक मिळते ती प्रेरणेतूनच. प्रेरणा हा प्रत्येकाजवळ असलेला एक जन्मदत्त गुण आहे. या गुणाचा विकास प्रसंगानुरूप होत असतो. कोणत्याही व्यक्तीपासून, घटनेतून प्रेरणा मिळू शकते. फक्त ती घेण्याइतके खुले मन असणे आवश्यक असते.

आपल्याला कार्यप्रवृत्त करणारी कोणतीही गोष्ट म्हणजे प्रेरणा. ती कधी आतून येते तर कधी एखाद्या बाहेरच्या घटकातून मिळते. प्रत्येक कामासाठी प्रेरणा लागतेच असे नाही, कारण अनेक कामे नैसर्गिकरीत्या सहजपणे होतात. विविध गरजांच्या पूर्ततेसाठी प्रेरणेची गरज असते. प्राथमिक गरजांना फारशी प्रेरणा लागत नाही, कारण त्या आपल्या अस्तित्वाशी निगडित असतात. पण दुय्यम प्रकारच्या गरजा मात्र परिस्थिती व वयपरत्वे बदलत जातात. या गरजांपैकी व्यक्तिगत स्तरावरील गरजा अंतःप्रेरणेतून भागवल्या जातात. सामाजिक जीवनातील गरजांच्या पूर्ततेसाठी बाह्यप्रेरणेची गरज असते. प्रेरणा आपण कोणापासूनही घेऊ शकतो व आपल्या वर्तणुकीत योग्य तो बदल करू शकतो.

साहस

केवळ भीतीचा अभाव म्हणजे
साहस नव्हे तर भीतीवर मात करून
काही साध्य करायचा वेध म्हणजे साहस

मूल्याधिष्ठित जीवन जगण्याची नुसती इच्छा असून चालत नाही तर ते प्रत्यक्षात आणण्याचे प्रामाणिक प्रयत्नही करावे लागतात. या प्रयत्नांना जोड द्यावी लागले योग्य त्या साहसाची. चुकीच्या ठिकाणी साहस दाखवणे अंगलटीस येऊ शकते. माणसाची आजची प्रगती झाली ती त्याने गुहेतून बाहेर पडण्याचे साहस दाखवले म्हणून. निसर्गातील विविध घटनांकडे सुरुवातीला चमत्कार म्हणून बघणाऱ्या माणसाने त्यामागचा कार्यकारणभाव समजून घेण्याची लढाऊ वृत्ती दाखवली या वृत्तीलाच साहस किंवा धाडस म्हणतात.

जीवनाकडे आपण लहानपणी चौकसपणे पाहतो तर तारुण्यात बेडरपणे. साहस म्हणजे मूर्तिमंत तरुणाई. काहीतरी वेगळे करण्याची तारुण्यसुलभ भावना असणे नैसर्गिक असले तरी त्याला योग्य विचारांची जोड असावीच लागते. अनेकांच्या बाबतीत साहसीवृत्ती जन्मतःच असते तर काही जणांना ती कारणपरत्वे जोपासावी लागते. प्रसिध्दीसाठी केलेले अतिरेकी प्रयोग म्हणजे साहस नव्हे. रचनात्मक कामासाठी वेगळी वाट धरून ठामपणे चालत राहणे म्हणजे खरे साहस.

सांघिकवृत्ती

सांघिकवृत्तीचे बळ असले तर
मोठमोठी आव्हाने सहज
साध्य होतात.

एक का बोजा दस की लकडी - ही म्हण सार्थ ठरवणारा शब्द म्हणजे संघभावना वा सांघिकवृत्ती . समोर केलेल्या एका बोटापेक्षा वळलेली मूठ बरीच अर्थपूर्ण असते. कारण तिच्यात ताकद असते एकतेची . एकांडया शिलेदारासारखे वागून प्रत्येक वेळेला यश मिळतेच असे नाही, कारण व्यक्तीला मर्यादा असतात. पण या मर्यादाच संघवृत्तीला बळ देतात. आपण एकसंघ राहिलो तर प्रत्येकाला एका अभेद्य शक्तीचे कवच मिळते व मोठी आव्हानेही छोटी वाटतात. जगभरातील समाजाची एकसंध रचना व त्यांची वर्तणूक हा सर्व समाजशास्त्राज्ञांसाठी एक अभ्यासाचा विषय झाला आहे.

विविध गुण व मानसिकता असलेली अनेक माणसे जेव्हा आपल्या अस्तित्वातून एका वेगळ्या अस्तित्वाला साकारतात तेव्हा एका संघवृत्तीचा सुंदर अविष्कार अनुभवायला मिळतो . प्रत्येकाचे अस्तित्व जोपर्यंत संपूर्णपणे नवीन अस्तित्वात मिसळत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने संघवृत्ती कायमस्वरूपी असते. वैयक्तिक स्वार्थाला वा उद्दिष्टांना संघवृत्तीत कधीच स्थान नसते. प्रत्येकजण आपल्या गुणांनी व क्षमतेने संघभावनेमध्ये भर घालू शकतो.

नेतृत्व

नेतृत्व कोण करतंय याला
खूप महत्त्व आहे.

एखाद्या कळपाच नेतृत्व हरिणाऐवजी
सिंहाने केलेलं नेतृत्व उत्तम

नेतृत्व एक विज्ञान म्हणून प्रस्थापित होत आहे असे वाटले तरी अजूनही ती एक कला आहे. हा एक अद्वितीय गुण आहे जी गोष्टी घडवतो . जरी हा निर्सगदत्त असला तरी काही प्रमाणात तो विकसित करता येतो. सर्वसाधारणपणे नेतृत्वकला म्हणजे व्यक्तीच्या काही गुणांचा अविष्कार असतो असा समज असला तरी ती एक संपूर्णपणे वेगळेपणाने व्यक्त होणारी विशेषता असते.

सुरवंटाचे एका सुंदर फुलपाखरात रुपांतर करणारे एखादे अदृश्य रसायन व प्रभावी नेतृत्वाने दिलेली कृतिशील प्रेरणा एकाच तोडीची असते. एखादे सक्षम नेतृत्व कोणत्याही संस्थेच्या क्षमताचा संपूर्ण वापर करू शकतो. प्रभावी व्यवस्थापक व प्रभावी नेता या दोन वेगळ्या गोष्टी असू शकतात. म्हणूनच एखादा प्रभावी व्यवस्थापक कमकुवत नेता असेल तर कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करू शकतो.

यशस्वी नेतृत्व म्हणजे उद्दिष्टपतींसाठी अनुयायांना एकत्रितपणे प्रोत्साहित करणे. प्रभावी नेता हा नेहमीच काही चांगल्या व्यवस्थापनमूल्यांना मानणार असतो. माणसे आणि परिस्थिती यांच्या उत्कृष्ट संतुलीत हाताळणीवर नेत्याचे यश मोजले जाते.

समर्पण

संवेदनशील, सृजनशील आणि
समर्पित तरुणाईच उद्याचा
बलशाली भारत घडवेल

जीवनमूल्यांच्या या प्रवासात ती खऱ्या अर्थाने जीवनस्पर्शी करण्यासाठी गरज असते समर्पणची केवळ मूल्यांचे महत्व व गरज कळण्यापेक्षा ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असली पाहिजे तसे करण्यासाठी आपली मानसिकता प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक बदलावी लागते.

स्वतःची मूल्ये व व्यावसायिक मूल्ये यांचा समन्वय साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न कायम केला पाहिजे. मूल्यांचा आदर केला तरच ती पाळणे शक्य असते हा साधा विचार स्वीकारला पाहिजे. आपण पाळत असलेल्या मूल्यांचा फार गाजावाजा करण्यापेक्षा त्यांना कृतीची जोड देणे गरजेचे आहे. आपल्या भूमिकेशी ठाम व प्रामाणिक राहणे म्हणजे समर्पित वृत्तीने काम करणे. व्यावसायिकतेला समर्पणाची जोड दिली तर कोणत्याही आवडेवारी पलीपकडचा दर्जा आपोआप मिळतो. आपल्या व्यवसायाला गुणात्मकता देण्याचाच आग्रह कायम धरावा.

संवेदनशीलता

अंगी संवेदनशीलता
असेल तर परिस्थितीनुसार
बदलणे शक्य होते

मूल्यांची जपणूक करताना त्यांच्याप्रत संवेदनशील राहणे गरजेचे असते. संवेदनशीलता म्हणजे केवळ भावनांचा गोंधळ नव्हे. आपल्याभोवती घडणाऱ्या घटनांकडे डोळसपणे व वस्तुनिष्ठा पध्दतीने पाहणे म्हणजे संवेदनशीलता . आजच्या व्यावहारिक जगात संवेदना काहीशी बोथट झाल्या आहेत. कारण प्रत्येकजण काहीसा आत्मकेंद्रित वृत्तीने जगतो आहे. सर्व सजीवांमध्ये माणसाची संवेदना उच्च दर्जाची असते हे कृतीनेही सिध्द करण्याची आज गरज आहे.

माणसाशी माणसाने माणसासारखे वागावे इतकी माफक अपेक्षा आज पूर्ण झाली तरच मानवी मूल्यांचे जतन होईल. बुध्दीच्या स्तरावर सर्वश्रेष्ठ असणारा मानव आज निसर्गाबद्दल काहीसा बेफिकीर झाला आहे. अनेक नैसर्गिक भावनांचे त्याचे ओझे होऊ लागलेले आहे. व त्याच्याकडून व्यक्त होणारी संवेदनशीलता खूप वरवरची आहे. शिक्षणाचा दर्जा वाढूनही संस्कारांचा दर्जा कमी होत असल्याने कदाचित ही स्थिती निर्माण झाली असावी.

सृजनशीलता

अंगीभूत प्रतिभेचा
सृजनशील वापर
म्हणजे नवनिर्मितीचा आनंद

निसर्गाच्या अनेक निर्मितीपैकी माणूस हे एक अजब रसायन आहे. त्याच्या प्रत्यक्ष अस्तित्वाइतके त्याचे न दिसणारे अस्तित्त्वही तितकेच आहे. बौद्धिक स्तरावर माणूस सर्वश्रेष्ठ आहे पण तो इतरांपेक्षा वेगळा वाटतो कारण त्याची मूल्यांवर असलेली निष्ठा . या मूल्यांना जीवनशैली म्हणून स्वीकारण्याची क्षमता मिळते ती त्यांच्याकडे असणाऱ्या सृजनशीलतेमुळे . सृजनशीलता म्हणजे काय हे नेमकेपणे जरी सांगता आले नाही तरी तिचे अस्तित्त्व प्रत्येकवेळा स्पष्टपण जाणवते.

एखाद्या कळीचे अलगदपणे होणारे फूल, कोळयाने विणलेले नाजून जाळे, आभाळात अवचितपणे खुलणारे इंद्रधनुष्य, सभोवतालचा हिरवागार निसर्ग अशी सृष्टितील अनेक गोष्टींमधून सृजनशीलतेचा आपण अनुभव घेत असतो. त्यामागचे मूल्य जाणवण्यासाठी एक वेगळ्या दृष्टीची गरज आहे जी माणसाकडे निश्चितपणे आहे. त्याच्याकडील अंगभूत प्रतिभेचा वापर करून त्याने निसर्गाच्या तोडीची सृजनशीलता प्राप्त केली आहे. विज्ञानाचा वापर करून नैसर्गिक निर्मितींच्या बरोबर त्याने स्वतःला जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. नवनिर्मितीच्या बरोबर त्याने स्वतःला जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. नवनिर्मितीचा आनंद व त्याचा उपभोग ही त्या सृजनशीलतेची परिणती

विश्वास

विश्वासाचं नातं
कालातीत असतं

आपले संपूर्ण जीवन आधारलेले असते एका न दिसणाऱ्या गोष्टीवर, ती म्हणजे विश्वास शब्द खरे म्हणजे वर्णन करण्यापेक्षा अनुभवण्याचा आहे. जीवनातील कोणत्याही नातेसंबंधांचा पाया असणारा विश्वास ती नाती कायम ठेवायलाही गरजेचा असतो. साधारणपणे ऐकीव गोष्टीपेक्षा समोर दिसणाऱ्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवतो, परंतु कधीतरी समोर दिसणारी गोष्टही फसवी असू शकते व आपल्या विश्वासाला अस्थिर करू शकते. ज्या गोष्टी काळाच्या कसोटीवर टिकून आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवताना आपल्याला कधीही शंका नसते.

ग्राहकांचा विश्वास व्यवसायाची मूळ प्रेरणा आहे. व्यवहारातील पारदर्शकता सुरवातीपासून राखल्याने ग्राहकांचा विश्वास संपादन करता येतो. या दृढविश्वासाच्या जोरावर अनेक योजना यशस्वीपणे पार पाडता येतात हे निश्चित व्यवसायापलीकडचं विश्वासाचं नातं आपण जपलं पाहिजे.

चिकाटी व परिश्रम

चिकाटी व परिश्रमामुळे
यशाची चव चाखता येते

कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी भरपूर मेहनत घ्यायची तयारी असलीच पाहिजे. केवळ ढोरमेहनत करून काम होत नाही तर अतिशय नियोजनपूर्वक व उद्दिष्टपूर्वक वाटचाल करावी लागते. आज कमी श्रमात सर्वांना जास्त फळ हवे आहे. ते काळाला धरून असले तरी यशाची खात्री नसणारे आहे. कायमस्वरूपी यश फक्त योग्य दिशेने करूनच मिळते.

परिश्रम व फळ यांचे प्रमाण व्यस्त असेल तर कंटाळा येऊ शकतो व काम अर्धवट सोडले जाते. नेमकी याच वेळेला गरज असते ती चिकाटीची. प्रयत्नातील सातत्या म्हणजे चिकाटी. सकारात्मक भूमिका असेल तर सारत्य आपोआप राहते. या दोन्ही गुणांचा विकास होण्यासाठी आपली भूमिका असेल तर सातत्य आपोआप राहते. या दोन्ही गुणांचा विकास होण्यासाठी आपली मानसिकता बदलणे आवश्यक असते. परिश्रमातील प्रामाणिकपणा हा प्रत्येक यशाचा गाभा असतो. या दोन्ही गुणांचा विकास केल्यास श्रमाचे मूल्य व महत्व समजते.

भीती व चिंता

भीती व चिंता माणसाला
आतून पोखरते

भीती व चिंता या दोन्ही गोष्टी धोक्याची जाणीव निर्माण करतात. फरक इतकाच की, भीतीचे कारण शोधता येते परंतु काळजी कसली वाहते हे सांगता येत नाही. युद्धावर जाण्याची भीती वाटू शकते परंतु नोकरी गमावण्याची चिंता का वाटते हे सांगता येत नाही. नीट विचार केल्यास भीती ही काही अशी काळजीपेक्षा कमी त्रासदायक आहे असे म्हणावे लागेल.

सर्वसामान्यपणे चिंतेमुळे अनेक कलोपकल्पित गोष्टी व भविष्यातील भ्रामक संकटे नजरे समोर येतात याचा संबंध मनःस्वास्थ्य व ताण यांच्याशी आहे. निरर्थक काळजीमुळे मनावर व शरीरावर ताण पडत असतो आणि आपल्या शरीराला वमनाला आपण त्याच्याशी जखडून टाकतो. शांत राहून सभोवतालची परिस्थिती नीट समजून घेवून त्यातून बाहेर पडण्याचा निश्चिपूर्वक प्रयत्न करावा. मनुष्य कामामुळे थकत नाही.

यश-अपयश

अपयश म्हणजे कमी यश.
यशाचा आनंद काही वेगळाच
असतो.

‘अपयश हे माझ्या नशिबातच आहे. मी यात काही बदल करू शकत नाही’ हा विचार अत्यंत आयोग्य तर आहेच, शिवाय पराभूत मनोवृत्तीचाही आहे. यश हे मागून मिळत नाही तर ते खेचून अणावं लागतं. ते ताकदवान किंवा बुद्धिमान लोकांनाच मिळत असं नाही, तर ते त्यांनाच मिळत ज्यांची यश मिळविण्याची प्रखर इच्छा असते.

आत्मविश्वास हे एक हामखास गुण देणारे औषध आहे. आत्मविश्वास वाढवा आणि ध्येय सिध्दीचा आनंद मिळवा. आपले यश व अपयश हे आत्मविश्वासावर अवलंबून आहे.

विचार धन

माणसांच्या जीवनामध्ये
विचारांचे खूप महत्त्व आहे
विचारांमुळे माणूस
घडतो व बिघडतो

- कर्तव्यनिष्ठा हाच आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग आहे.
- दया, समता व निर्भयता ही अहिंसेची अंगे आहेत.
- शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो शहाणा होतो.
- विद्येची सांगड व्यवहारात चालते ते खरे ज्ञान आहे.
- सदाचार हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.
- आत्मविश्वासाने प्रगतीची सर्व दालने खुली होतात.
- आपल्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास हे यशाचे गमक आहे.
- अंगी हुरूप आणि अभ्युदय यांचा जन्म आशेतूनच होतो.
- योग्य संघर्षाने ख-या कर्तृत्वाची परीक्षा होत असते.

मानसिक खच्चीकरण

मानसिक खच्चीकरण झालेली माणसं शक्यतो लावकर उभारी धरत नाहीत. नैराश्याचा अतिरेक झाला की मग एकतर ती माणसं नशेच्या आहारी जातात किंवा दैववादी होऊन बुवाबाजीच्या नादी लागतात. शारीरिक अथवा अर्थिकदृष्ट्या मोडलेली माणस वेळीच परत उभारी घेऊ शकतात मात्र मानसिकदृष्ट्या मोडून गेलेली माणसं लवकर आपल्या करिअरला आकार देतील असं नव्हे म्हणूनच अपयश आल्यानंतर खचून जावू नये.

भावनिक मदत

जगाला अपयशाचा खुलासा आणि यशाची कारण नको असतात, त्यांना हवं असत ते केवळ यशच ! अयशस्वी झालेल्यांना सर्वांच्याकडून हेटाळणे व तिरस्कार सोसावा लागला तर थोडीफार जी चिकाटी असते किंवा अपयशावर स्वार होण्याची जी उर्मी असते तिचीच कत्तल होते व धडपण्याची वृत्ती खचून जाते आणि अयशस्वी झालेली व्यक्ती परत अणखी मोठया अपयशाकडे वाटचाल करू लागते व भावनेच्या आहारी जावून आत्महत्या करण्याचा विचार करते. अशावेळी या लोकांना भावनिक मदत करणं अत्यंत आवश्यक असतं.

बचेंगे तो और भी लढेंगे

एखाद्या व्यवहारात झालेला अर्थिक तोटा भरूनही काढता येतो, पण एखादी व्यक्ती मनानं व आत्मसन्मान मोडणं हेच अत्यंत हानीकारक आहे. म्हणूनच सुरुवातीस अपयश हा मानसिक रोग आहे असं म्हटलं तर याच विचारांनी तुमच्या कडे सर्व पैसे गेले, सर्व मित्र दुरावले, तरी तुमची विचारधारा पुन्हा सर्व मिळविण्याची असल्यास तुम्हाला कोणीच पराभूत किंवा अयशस्वी करू शकणार नाही. परिणामी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मानसिकदृष्ट्या आपण जिवंत राहणं हे महत्त्वाच आहे. “ बचेंगे तो और भी लढेंगे. “ हे आर्वजून लक्षात ठेवावे.

जबाबदाऱ्या स्वीकारायला पुढाकार घ्या.

आपली क्षमता वाढवायचा एक अत्यंत चांगला मार्ग म्हणजे नवनव्या जबाबदाऱ्या आपण पुढाकार घेवून पार पाडल्या पाहिजेत त्यामुळे आपण वरिष्ठांच्या अथवा इतरांच्या नजरेत भरतो व अमुक - अमुक याच्यावर एखादी नवीन अवघड जबाबदारी द्यावी व निश्चित रहावे असा गृहस्थ आहे. असा लौकिक झाला की मग आपण कधी अपेक्षाही केली नसेल अशा मोठ्या जबाबदाऱ्या आपल्याला मिळतात व त्यामुळे आपण पैसा व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी सज्ज झालेलो असतो.

धाडसी वृत्ती निर्माण होण्यासाठी

धाडसी वृत्ती निर्माण होण्यासाठी खालील बाबींची गरज असते.

शारीरिक सुदृढता

जोश - उत्साह

आवश्यक ती आकलनशक्ती

त्वरित निर्णय घेण्याची

भावनिक बंध तोडण्याची तयारी

सुखासीन वृत्ती सोडून कष्टाळू वृत्ती स्वीकारण्याची इच्छा

प्रचंड आत्मविश्वास

झोकून देण्याची क्षमता

आपल्या कामातील परिपूर्णता.

परिणामांना तोंड देण्याची मानसिक तयारी

लोक काय म्हणतील यांकडे दुर्लक्ष करण्याची वृत्ती

धाडस करून जे कडू/गोड फळ मिळेल त्याबद्दल इतरांना दोष न देणं.

मनाच्या शिस्तीवर यशाची भिस्त

आज समाजाची व देशाची जी दुर्दशा झाली आहे त्याला सर्वांत जास्त जबाबदार आहे अविवेकी वृत्ती देशातील नागरिकांत संयम, नियम व शिस्तीचा अभाव असल्यामुळेच देश प्रगती साधू शकत नाही. राष्ट्राची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्या राजकीय पुढाऱ्यांनीच ताळतंत्र सोडल्यामुळे देश अधोगतीला जात आहे.

ही शिस्त, हा विवेक माणसाचे जीवनही सुखकर करू शकतो. शिस्त हा जीवनाचा प्राण आहे. सभ्यता व शिष्टाचार जन्मदाते आहे. आपल्या दैनंदिन व्यवहाराकडे लक्ष दिल्यास आपण किती बेशिस्तीने वागतो हे लक्षात येईल.

आपल्या बोलण्यात शिस्त नसल्यामुळे आपण अपशब्द, शिवीगाळ करून इतरांची मने दुखवतो, स्त्रियांबद्दल आदराची भावना नष्ट झाल्यामुळे स्त्रियांबद्दल दुर्भावना, आपल्या विचार, वाणी कृतीतून दिसते. त्यामुळे आपण वडीलाध्यांचा आदर करत नाही. राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा अपमान करतो. सार्वजनिक ठिकाणी पाळावयाचे नियम पाळत नाही. यामुळे आपली समाजातील प्रतिमा आपणच डागाळतो. याशिवाय विवेकाअभावी आपण स्वतःचीही फसवणूक करीत असतो. योग्य आहार व व्यायाम या शरीराला आवश्यक गोष्टी आहेत. पण अविवेकीपणाने व्यायामाकडे दुर्लक्ष करतो व आजाराला निमंत्रण देता. परीक्षेसाठी खूप व नियमित अभ्यास करायला हवा हे कळत असूनही तशी

शिस्त आपण मनाला लावू शकत नाही. आपले काम आपण चोख केले तर त्याचे उत्तम फळ आपल्याला मिळेल याची कल्पना असूनही आपण ढिसाळपणे काम करीत राहतो.

थोडक्यात , सांगावयाचे म्हणजेच आपल्या जर वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रगती करायची असेल तर आपण आपला मनाला शिस्त लावणं गरजेच आहे.



शिकाल तर टिकाल !

प्रशिक्षणामुळे तुमच्या आत्मविश्वास वाढतो. तुम्हाला कंपनीबद्दल सविस्तर माहिती मिळते. नॉलेज मिळते, नवनवीन कल्पना वापरून व्यवसाय कसा करावा याचं ज्ञान मिळते. रहाणीमान कसं असावं अपयशामागील कारणे, यशाचे फॉर्मूले व सर्वात महत्त्वाचे म्हणजे आनंदी जीवन कसे जगावे व इंतरांनाही आनंद कसा द्यावा हे शिकायला मिळतं.

यशस्वी होण्यासाठी माणसाने नेहमी शिकत रहायला पाहिजे. “तुम्ही जे यापूर्वी शिकला होतात. आता आपण शिकणं बंद केलं, तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला अज्ञानी (अनपढ) म्हणून संबोधले जाईल”. म्हणून कायम स्वतःला अपडेट ठेवा. जनरल नॉलेज, विविध कौशल्ये आत्मसात करा. मी गेली अनेक वर्षे ‘मिशन कामयाबी’च्या माध्यमातून अशी कौशल्ये (सॉफ्ट स्किल) शिकवतो व स्वतः शिकत असतो. मी दर महिन्याला नवीन ३ नवीन पुस्तके विकत घेवून वाचतो. हे मी गेली १० वर्षे करीत आहे. आत्तापर्यंत मी ३५० पेक्षा जास्त पुस्तके वाचली आहेत व त्यामुळेच आजपर्यंत माझी १० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मी लाखो रुपये ज्ञान मिळविण्यासाठी गुंतविले आहेत. (तुमच्या

भाषेत खर्च केले आहेत) “पैशाचे रक्षण आपल्याला करावे लागते, परंतु ज्ञान आपले रक्षण करते” हे मला चांगले ठाऊक आहे. म्हणूनच अनुभवाचे बोल आपणासमोर मी मांडत आहे. म्हणून माणसाने नेहमी शिकत रहायला पाहिजे, म्हणूनच म्हणतात ना ‘शिकाल तर टिकाल.’



जेवढे ध्येय मोठे तेवढे कार्य मोठे.
जेवढे कार्य मोठे तेवढे प्रयत्न ही मोठे.
ही कार्याची व्याप्ती ध्यानात घेऊनच
प्रयत्नांची दिशा ठरवा.
कार्याची व्याप्ती याचाच अर्थ जबाबदारीची
व्याप्ती .ही जबाबदारी टाळणे म्हणजेच
प्रयत्नांना
सोडचिठ्ठी देणे होयं

उत्तम यशासाठी हवी कार्यकुशलता

प्रत्येक काम करताना आपली कार्यक्षमता वाढली तर ते काम फ्रेशपणे होते. आपल्या कार्याचा जोम वाढतो. कार्यक्षमता वाढताच कामातील अचुकता व वेगही वाढतो. काम करताना कमी श्रमात जास्त काम झाले पाहिजे त्यासाठी आपले शरीर आणि मन कामात लावता आले पाहिजे म्हणजेच काम हे तन आणि मन एकाग्र करून करावे. शरीर ताजेतवाने राहाण्यासाठी सकस आहार , नियमित व्यायाम आणि योग्य विश्रांती घ्यायला हवी. आपल्याला यश मिळवायचे तर आपले मनही प्रसन्न हवे. उदास, निराश, वैफल्यग्रस्त मनाने केलेले काम हे अचूक नसते. शरीर आणि मनाचे संतुलन राखण्यासाठी प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन करावे. थोर पुरुषांची चरित्रे वाचावित. त्यातीलप्रसंग परत परत आठवावेव. थोर पुरुषांचे अदर्श जपावेत. ज्याच्या अंगीकार आपल्या जीवनात करावा. नियमित स्वास्थतेसाठी नेहमी प्राणायाम आणि योगासने योग्य तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावीत. यातूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार आहे व आपली कार्यक्षमता उत्तम होणार आहे. राजे आपण केलेल्या कामाचे मनन आणि चिंतन करणेही तेवढेच जरूरीचे आहे. तरच आपले काम कमी वेळात जास्त चांगल्याप्रकारे होऊ शकते. कामाचे सातत्या राखल्यामुळे कामाचा वेग वाढेल तसेच नवनवीन प्रयोग केल्यामुळे काम उत्तमप्रतीचे होऊ लागेल.



वेळेवर विजय मिळवा

ज्याने वेळेवर विजय मिळवला, त्याने जीवनावर विजय मिळवला असं म्हटलं जातं. ते उगाच नाही. ज्या व्यक्ती वेळेचं महत्व जाणते ती जीवनाचा अर्थ खऱ्या अर्थाने जाणते. ज्या व्यक्तींना जीवनात काही विशेष कार्य करायचे आहे. उत्तम व्यवसाय साधायचा असल्यास अशा प्रत्येकाने वेळेचा सदुपयोग करायला शिकले पाहिजे. एकदा गेलेली वेळ कधीही परत येत नसते. मग ती वेळ सेकंदाची असो. मिनिटाची असो व तासाची असो. वेळ वाया घालविणे याचाच अर्थ जीवन मातीमोल करणे होय.

वेळेचे नियोजन म्हणजे
आयुष्याचे नियोजन

वेळेचा अपव्यय टाळा

वेळेचा अपव्यय म्हणजे जीवनाची हेळसांड, गेलेला पैसा परत मिळविता येतो, गेलेली प्रतिष्ठा परत मिळू शकते, गेलेले आरोग्य परत मिळू शकेल पण गेलेली वेळ साक्षात ब्रम्हदेवालाही परत मिळवणे शक्य नाही. खरं म्हणजे हे सारं प्रत्येकाला कळतं पण आळसामुळे कळत असूनही वळत नाही हेच खरं. सत्कारणी लावलेला प्रत्येक क्षण म्हणजे यशोमंदिराच्या मार्गावरील प्रगतीचे एक उत्तम पाऊल आहे. आपल्या भोवतालची काही माणसे प्रचंड कामे करतात. त्यांचा कार्याचा आवाका प्रचंड म्हणजे अगदी महाकाय असतो. त्यांची ती प्रचंड कामे करण्याची ताकद व वेळेचे योग्य नियोजन बघून आपल्याला अगदी थक्क व्हायला होते. असे ! एवढी प्रचंड कामे या माणसाने कशी केली ? अशा विचाराने आपण अस्वस्थ होतो. यशस्वी होण्यासाठी वेळेचे नियोजन (व्यवस्थापन) योग्य प्रकारे करायला हवे.

**TIME is more
than MONEY**

गुंतवणुक पर्यायावर लक्ष हवे

गुंतवणुकीच्या विविध पर्यायांचा विचार आणि अभ्यास हीच मुळी गुंतागुतीची बाब असल्याच्या समजुतीने कित्येक जण गुंतवणूक करण्याचं टाळतात किंवा दुसऱ्या कुणाचा अनुभव, अभ्यास आणि बहुतेक वेळा तर्क यांच्यावर हवाला ठेवून आपले पैसे गुंतवतात. याला गुंतवणुक म्हणता येत नाही, तर तो आंधळेपणाने घेतलेला निर्णय ठरतो. पण आजकाल कामावलेला पैस राखून गुंतवायचा कसा हया प्रश्नाचं उत्तर अलीकडच्या काळात सोपं होऊ लागलेलं आहे एवढे मात्र खर ! आधुनिक युगात आजकाल गुंतवणुकीचे अनेक सुरक्षित पर्याय आपल्यसमोर येऊ लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आधी उपलब्ध असलेले पर्याय पारदर्शक आणि सुरक्षित बनत चालले आहेत.



जीवनाची ही लढाई फक्त लढ

जीवन ही एक लढाई आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत जो चिकाटीने लढतो त्यालाच विजयश्री माळ घालते. सकारात्मक दृष्टीकोनामुळे कित्येक जणांनी शून्यातून आपले जग उभे केले आहे. लढवय्यी माणसं कर्तृत्ववान, उमदी, सदाबहार स्वभावाची असतात आणि त्यांना अपयशाची भीतीच नसते कारण ते अपयशाचा बनतो. मोठे बनण्याचा असतो. होकारात्मक विचारच माणसाला मोठं बनवितात. मग आपण यशाकडे पहिले पाऊल टाकतो. ही प्रगतीशील दृष्टी यशाकडे घेऊन जाते. एकदा का यश मिळाले की ते मर्यादित कधीच नसते. या होकारात्मक दृष्टीमुळे तुमच्या महत्वाकांक्षेचे क्षितीज वाढत जाते. जिद्दल इतरांना प्रेरणादायी ठरते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात न हारता फेस करण्याची वृत्ती हा सदगुण ठरते.

कायम नकार देणाऱ्या वृत्तीमुळे स्वभावात चिडचिडेपणा, कटुता येते. तसेच आयुष्य ध्येयहीन बनते. सदैव शारीरिक , मानसिक स्वास्थ्य बिघडते. असा माणूस स्वतःतर तणावाखाली जणतोच जगतो पण त्याच्यामुळे इतरांचीही अशीच वृत्ती बनते. आळशीपणा त्याचा मित्र बनतो. जो त्याच्या जीवनातील स्वारस्यच शोषून घेतो... होकारात्मक दृष्टीकोनांमुळे कोणत्याही प्रश्नांची उकल शक्य होते. अशा व्यक्तींच्या निर्मितीक्षमता आणि दर्जात वाढ होते. तसेच त्या काम करीत असलेल्या

कामाच्या ठिकाणी तणाव रहात नाही. तर हाताखालील सहकाऱ्यांची निष्ठा मिळते. घर, कार्यालय, महाविद्यालय असो व समाज अशा माणसांची कामं सर्वजण सहजपणे हसतमुखाने करतात तसेच अशा व्यक्तींच व्यक्तिमत्व प्रसन्न राहते. व प्रत्येक काम करायला उत्साह येतो. जीवनाची ही लढाई लढलीच पाहिजे असा दृष्टीकोन रहतो. ज्याला विद्वान व्हायचे आहे त्याने एका पाठानंतर दुसरा पाठ शिकत राहिले पाहिजे . ज्याला उत्तम शेतकरी व्हायचे आहे त्यांनी एका पिकानंतर दुसरे उत्तम पीक लावत राहिले पाहिजे . ज्याला उत्तम चित्रकार व्हायचे आहे त्याने चित्रामागून चित्रे काढत राहिले पाहिजे . ज्याला उत्तम प्रवासी व्हायचे आहे त्याने मैलोनमैल प्रसाव केला पाहिजे. जीवन लढत जगावे ना की रडत तरच तुम्ही यशस्वी होऊ शकाल.



योग्य टीम वर्क हवे

कोणतेही मोठे काम करताना टीम वर्कची आवश्यक असते, एकटी व्यक्ती कोणतेही कठीण कार्य शकत नाही. दृष्टीकोन हा सकारात्मक असावा. आपण जे कार्य करतो आहोत त्यावर पूर्ण विश्वास हवा. पूर्ण आत्मविश्वासाने कार्य करावे. कोणतेही काम हे शिस्तबध्द पध्दतीने करावे. कोणतेही कार्य करताना योग्य टीम वर्क असेल तर ते कार्य संपूर्ण होते. जसे योग्य टीम वर्क असेल तर खो-खो किंवा क्रिकेटची मॅच आपण जिंकू शकतो.

निश्चित ध्येय डोळ्यापुढे नसेल तर
वान्याबरोबर वाहणाऱ्या
पाळा- पाचोळ्याप्रमाणे
आपले जीवन फोल ठरेल.

मनामध्ये भव्य दिव्य चित्र पहावे

यशस्वी उद्योजक काय करतो, तर आपला उद्योग कसा असेल याचे कल्पनाचित्र मनामध्ये पाहतो व नंतर आपल्या उद्योगाला सुरुवात करतो. यशस्वी विद्यार्थी हुशार विद्यार्थ्यांचे कल्पनाचित्र किंवा प्रत्यक्षात त्याचे वागणे, बोलणे, राहणीमानपहातो व तसेच वागायचा प्रयत्न करतो.

प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी भव्य दिव्य कल्पनाचित्र सतत मनामध्ये ठेवावे व त्याप्रमाणेच वागावे. ज्याच्याजवळ कल्पनाचित्र किंवा भव्यदिव्य भविष्याचे चित्र नसते तो जन्माला येऊन सारखाच असतो. अगदी त्याचे जीवन शून्यच म्हणावे लागेल.

भव्यदिव्य कल्पनाचित्र पाहण्यासाठी एकाग्र मन, मौन तसेच एकांत आवश्यक असतो. आपण जर भव्य दिव्य, जबरदस्त कल्पनाचित्र सुप्त मनाला दाखविले की योग्य वेळी ते आपणाला संधी निर्माण करते व नवीन भन्नाट कल्पना सुचविते. एकदा का नवीन भन्नाट कल्पना सुचली की आपण त्वरित कृती चालू करावयाची व यशस्वी व्हायचे. रोजच्या आयुष्यात आपले वागणे, बोलणे, भाषण करणे, संवाद करणे, इत्यादी गोष्टींचे भव्य दिव्य कल्पनाचित्र मनामध्ये तयार करावे व त्याप्रमाणेच वागत जावे. त्याप्रमाणेच आपले उच्च विचार, उच्च राहणीमान ठेवले तर सहज यशस्वी येते.

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी विशाल कल्पनाचित्र पाहणे, स्वप्न रंगविणे अत्यंत आवश्यक असते. स्वप्न पडले की विचार सुचतात. विचार आले की कृतीच्या दिशेने पाऊले चालू लागतात. एकदा का कृती चालू केली आपल्याला निश्चितच यश मिळते. कृतीशिवाय आयुष्यात काहीच मिळत नाही हे ध्यानात घ्यावे म्हणून कोणत्याही कार्याच्या कृतीला सुरुवात करणे महत्वाचे असते .



यश खेचून आणता येत



श्रम व जबाबदारी विभागणी करावी

जगामध्ये बरीच माणसे अशी आहेत त्यांना सर्व कामे मीच करावी असे वाटते. दुसऱ्यांनी केलेली सर्वच कामे चुकीची असतात असे वाटते. पण कामाची विभागणी करावी. जो - तो जबाबदारी पडल्यावरच चांगले काम करतो, काही तरुण मंडळी स्वतःकामासाठी धडपडत असतात. नोकरी करीत -करीत व्यवहारचातुर्याचे ज्ञान घेतात. संधी मिळताच स्वतःच्या गुणांमुळे चांगले उद्योजक बनतात. जे तरुण जबाबदारीशिवाय नोकरी किंवा उद्योग करत नाहीत ते यशस्वी होत नाहीत. आपली सहकारी मंडळी ठेवताना कार्यक्षम पाहून ठेवावीत व त्यांच्या वर पटापट जबाबदारी टाकावी तरच कामे कार्यक्षम पध्दतीने होतात . एकदा जबाबदारी टाकली की कामात ढवळाढवळ करू नये. सर्व सुप्त गुणांना वाव द्यावा. जबाबदारी टाकावी व श्रम विभागणीने कामे करून घ्यावी. प्रत्येकानेच जबाबदारी टाकावी व मुलाला व्यवहारज्ञानाचे शिक्षण घडवावे.

आपली मुले, मुली कुटुंबीय, सहकारी, नोकरवर्ग, व्यवस्थापक, आपल्यापेक्षा हुशार आहेत असे समजून जबाबदारी टाकावी व या साऱ्यांची कार्यक्षमता वाढवावी. यशस्वी होण्यासाठी ते आवश्यक आहे.



व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे विविध गुण आपल्या अंगी बाणविणे.

- १) आत्मविश्वास.
- २) महत्वाकांक्षा.
- ३) प्रखर इच्छाशक्ती.
- ४) वेळेचे नियोजन.
- ५) सकारात्मक दृष्टिकोण.
- ६) निश्चित ध्येय.
- ७) चिकाटी.
- ८) मेहनत.
- ९) कल्पकता.
- १०) शिक्षणाचे महत्त्व.
- ११) मैदानी खेळाचे महत्त्व.
- १२) प्रशिक्षणाचे महत्त्व.
- १३) एकाग्रता.
- १४) संस्कार.

- १५) चारित्र्य.
- १६) विनयशीलता.
- १७) निर्णयक्षमता.
- १८) शिष्टाचार.
- १९) श्रवणकौशल्य.
- २०) शिस्त.
- २१) वाचनाची आवड.
- २२) प्रशंसक बना.
- २३) संवादकौशल्य.
- २४) वक्तृत्वशैली.
- २५) सातत्य.
- २६) पुढाकार.
- २७) तडजोड करण्याची तयारी.
- २८) नकार स्वीकारण्याची तयारी.
- २९) निर्भयता.
- ३०) सामाजिक बांधिलकी.

पुढे चालत रहा...

तुम्हाला तुमचे ध्येय
गाठायचे असेल तर
तुमच्यावर भुंकणाऱ्या
प्रत्येक कुत्र्यावर थांबून
दगड मारण्यापेक्षा
नेहमी बिस्कीट जवळ
बाळगा आणि पुढे
चालत रहा...

माझे ध्येय

१० प्रश्नांची उत्तरे लिहा - छानशी एक स्वतःत्र वही करावी
यांची उत्तरे लिहून आम्हाला Email करा svk19780@gmail.com

- १) तुम्हाला काय मिळवावेसे वाटते ?
- २) तुम्हाला कोण व्हावेसे वाटते ?
- ३) तुम्ही कोण होणार आहात ? कोणासारखे व्हायला आवडेल ?
- ४) कोणत्या असामान्य गोष्टी तुम्हाला करायला आवडतील ?
- ५) तुमच्या एखाद्या छंदाचे तुम्ही उद्योगात कसे रुपांतर कराल ?
- ६) आपणाला कुठे आणि कोणाबरोबर जायला आवडेल ?
- ७) संसार, वैवाहिक जीवनात कोणती गुणवत्ता असलेली तुम्हाला आवडेल ?
- ८) आध्यात्मिकदृष्ट्या तुम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहात का ?
- ९) आयुष्यात तुम्हाला काही सुप्रसिध्द व्यक्तींना भेटायची इच्छा आहे का ? कोणत्या ?
- १०) तुम्हाला कोणत्या वयात निवृत्त होऊन घरी बसायला आवडेल ?

मिशन कामयाबी चे विविध उपक्रम

DRONA - उद्योजकांना वैयक्तिक बिजनेस व लाईफ कोचिंग मार्गदर्शन

ART OF BUSINESS - उद्योजकांना गुप कोचिंग

Blueprint For Success (BFS) - ३ दिवसीय कार्यशाला

Train The Trainers Workshop (T3W)- नेटवर्क मार्केटींग

लिडर, सीओ यांच्यासाठी ५ दिवसाची निवासी कार्यशाला

FIGHTER - ६ महिन्याचा प्रशिक्षण अभ्यासक्रम वय वर्ष १६ व त्यापुढील

व्यक्तींसाठी

कामयाबी की पाठशाला - ४ दिवसीय कार्यशाला, वय १३ ते २४

मस्ती की पाठशाला - वय वर्षे ५ ते १३

सुजाण पालकत्व - पालक, शिक्षक यांच्यासाठी.

मला श्रीमंत व्हायचंय, यशस्वी उद्योजक व्हायचंय, यशाचा पासवर्ड,

कामयाबी के फंडे, यशाची गुरुकिल्ली, रिलेशनशिप, स्ट्रेस बस्टर या ३

तासांच्या कार्यक्रमाचेही आयोजन केले जाते.

संपर्क : **7303341444 / 45**

www.santoshkammerkar.com

www.missionkamyabi.com

The LEADER in ME

2 Days
Residential workshop

15 Topics

**The LEADER
Who
Knows the way
Shows the way
Goes the way**



**Our
Special course
has benefitted
250 people
till date**

13 Successful Batches

**Win People &
Get Success**

Fight to your own & become
a Leader of your own Life

Focus
Intelligent
Go Gatter
Helpful
Trust Worthy
Energetic
Resourceful



**FOR EVERY ONE WHO WANT TO
BECOME A SUCCESSFUL PERSON**

Course Contents :

- > Bulls Eye - Goals
- > HR Principles
- > Team Lagaan
- > K.A.S.H.S.
- > Turning Point
- > Perfect Presentation
- > Effective Communication
- > Time is More Than Money
- > Fear Fighter
- > Stress Buster


to **Win People & Get Success** contact 7303341444

"We Deliver More Than Commitment"

BLUEPRINT FOR **SUCCESS**

How to become a **SUCCESSFUL PERSON**

4 PILLERS FOR YOUR BUSINESS GROWTH



Do You have an Ambition to
Touch the SKY



D.R.O.N.A. - The Real Success Guru

Life Transforming Course for Entrepreneurs



Do you want to transform yourself as a Successful Businessman ?

- Available in 3 Months, 6 Months & 12 Months
- One to One coaching 40 + Topics
- Personal & Professional **SWOT** Analysis

Benefits through this Coaching Program

It helps you to Know :

- Your Business Health
- Sustainable Turnover Figures
- How to increase Team Spirit in your Business
- How to increase your Own & your Employee Productivity
- How to Focus Rokda Activity
- How to Develop a second level Leadership Team
- How to be a Time Creator
- How to Control your Own Life
- How to live Happy & Successful Life
- How to use Social Media to Promote yourself & your Business
- How to Develop a Long Term Bonding about Company in the mind of your Employees

HOW REAL IS YOUR REALATIONSHIP ?

“माणसांवर प्रेम करा व वस्तुंचा वापर करा” -स्वामी विवेकानंद

ये प्रोग्राम पती- पत्नी, सांस-बहू,
मॅनेजर-मालीक, लिडर-कार्यकर्ता,
ईशुरंस प्रतिनीधी-और जिन्हे
अपने रीश्ते निभाने है, उन सभी के लीये
(परिवार के साथ) फायदेमंद है

जीओ और जीने दो.
रिलेशनशीप बॅक बैलंस बढ़ाये
अपने अहंकार से बडे अपने रिश्ते होते है



जीवन बहुत सुंदर है, इसे और सुंदर बनाओ
मन ऐसा रखो कि किसी को बुरा ना लगे
दिल ऐसा रखो कि किसी को दुखी ना करे
स्पर्श ऐसा रखो कि किसी को दर्द ना हो
रिश्ता ऐसा रखो कि उसका अंत ना हो

तोडण हा क्षणाचा खेळ असतो, पण जोडण हा संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो.

RELATIONSHIP

यशस्वी पालकत्व

(सुजाण)

मुलांना व पालकांना मार्गदर्शन

तुमच्या मुलांना यश मिळणे आवश्यक आहे की

मुलांमध्ये यश मिळविण्यासाठी लागणारी

गुणवत्ता विकसित होणे आवश्यक आहे?

“ घडली, बिघडली ”

मुलांच्या वाढीमध्ये पालकांची भूमिका

मुलांची मानसिकता व पालकांचे कर्तव्य

मुलांचे वयोमानानुसार स्वभाव गुण असतात

पालकांच्या जमाती-

शिक्षक पालक, वटवृक्ष पालक,

कटकटी पालक खाऊगल्लीचे पालक,

दुर्लक्ष करणारे पालक , कटकटी पालक ...

मुलेआपली व आपा देशाची
संपी आहेत िंचीदेखभात्करा



मुलं खूप टि.व्ही. पाहतात ?

मुलं ऐकत नाहीत ?

मुलं अभ्यास करत नाहीत ?

मुलं खोट बोलतात ?

मुलं फेसबुक, वॉट्सअपचा

दुरुपयोग करतात ?

हया व अशा अनेक समस्यांवर

विश्वास हा

खोडरबर सारखा असतो

तुम्ही केलेल्या

प्रत्येक चुकीबरोबर

तो कमी होत जातो...



” यश म्हणजे प्रवासातील
अंतिम ठिकाण नसून
एक प्रवास आहे.”

यशाचा पासवर्ड

प्रेरणादायी कार्यक्रम

वक्ते : डॉ. संतोष कामेकर

मोटिव्हेशनल गुरू, लेखक, संचालक, उद्योजक

- + यशाचे फॉर्म्युले असतात.
- + यश भेदभाव करत नाही.
- + यशाला वयाचे बंधन नसते.
- + यश खेचून आणता येत.

यशाच्या व्याख्या या
व्यक्तीनुसार बदलतात,
यशाची रूपेही अनेक
त्यामुळे यशाच्या
व्याख्या अनेक .

**Nothing Is Impossible
Everything Is Possible**

Train The Trainers Workshop

(T3W)

5 Trainers 21 Topics 55 Hrs.

TOPICS

- 1) Dream & Goal Setting
- 2) Law Of Attraction
- 3) Man Mandir
- 4) Team Lagan
- 5) Set Your Priority
- 6) Self Image
- 7) Fear
- 8) Rocket Sales
- 9) Marketing Skill
- 10) Time Management
- 11) Stress Management
- 12) Success Formulas
- 13) Importance of Networking
- 14) Social Responsibility
- 15) Use Of Social Media
- 16) Presentation Skills
- 17) Effective Communication Skills
- 18) Interpersonal Relationship
- 19) Manners & Etiquettes
- 20) Mi Vijeta !
- 21) Importance Of Creativity



सर्टिफाईड ट्रेनर बनिए और शोहरत पाईए
सिखीए और कमाइए !

हम आपको ट्रेनिंग देने का मौका भी देंगे

जिंदगी ना मिलेगी दोबारा..

आपल्या चिंता आणि आपली कामे कधीच न संपणारी आहेत
तेव्हा चिंतामुक्त व्हा ! आणि जीवनाचा आनंद घ्या

जिले मेरे यारा

One Day Workshop

“Life is Beau
I am Successful”

● TOPICS...

- 1) FEAR FIGHTER
- 2) PRESENTATION SKILL
- 3) COMMUNICATION SKILL
- 4) PUBLIC SPEAKING
- 5) SUCCESS FORMULAS
- 6) KASHS

● Key Points:

- Outstanding Ambiance
- Seminar Hall.
- Breakfast and Lunch
- Quality Study Material
- FREE 200 E-books
- Total 6 to 7 Topics

आयुष्यभर आपण
मागे राहती
व आयुष्य जगायचं
राहून जात



Dr. SANTOSH KAMERKAR

Author, Entrepreneur, Business & Life Coach

S.K. House, Shop No.2, Meet Society, Dhobi Ali, Near Tembi Naka, Thane (W) - 400 601

Tel.: 7303341444/5

E-mail : svk1970@gmail.com

www.santoshkamerkar.com / www.missionkamyabi.com


८०,००० पुस्तकांच्या विक्रमी स्वपानंतर आता
सर्वार्थाने **श्रीमंत** करणारी एक दिवसीय कार्यशाळा

Mind, Money, Success. (MMS)

- Mind Power
- Money Attracting Technique
- Success Formulas
- Law of Attraction
- Priority
- Self Image

Program in
HINDI

यशाचे
फॉर्म्युले
असतात !



How to get into **SUCCESS & MONEY**
by changing your **MIND**

Dr. Santosh Kamerkar

Author, Business & Life Coach

यशाला वयाचे बंधन नसते, यश खेचुन आणता येतं, जाणुन घ्या...

DR. SANTOSH KAMERKAR

| | |
|------------------------|---|
| CMD - | S.K. Holiday Home (Resort) |
| FOUNDER - | Adarsh Pratishthan (Trust) |
| DIRECTOR - | Vaishya Sahkari Bank Ltd., Mumbai |
| Jt. SECRETARY - | Saturday Club Global Trust |
| FOUNDER - | Trainers Association Of India (TAI) |
| MD - | Mission Kamyabi Training & Consultancy services |



Dr. Santosh Kamerkar, the multi-face man.

He is a Life & Business Coach, an Author, a Successful Entrepreneur, and has Written 12 Books & done 2592 Free & Paid Programs all over India which touched more than 10 lacs lives in last 25 years.

Office Address : SK House, Shop No.2, Meet Society, Dhobi Aali, Thane-w, 400601.

Contact Details : Office: 9769565244, 7303341444 / 5, Personal : 7303445454

E-mail : missionkamyabi13@gmail.com ; svk1970@gmail.com

Website : www.missionkamyabi.com / www.adarshpratishthan.org
www.santoshkamerkar.com / www.skholidays.com / www.trainersindia.com



“ We Deliver More Than Commitment ”